

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन
२०२०-२१ या आर्थिक वर्षात खावटी
अनुदान योजनेकरीता निधी वितरण
(रोख स्वरूप लाभाकरीता).
(लेखाशीर्ष २४२५ १४९३)

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०२१/ प्र.क्र.४८ / कार्यासन-६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २६ मार्च, २०२१.

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४ /अर्थ-३, दि.१६.०४.२०२० व दि.१५.०४.२०२१.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. खाअयो-२०२०/प्र.क्र.३७/का-३, दि.१०.०९.२०२० व दि.३०.०९.२०२०.
- ३) शासन ज्ञापन, आदिवासी विकास विभाग, क्र. बीयुडी-२०२१/प्र.क्र.४८/का-६, दि.२५.०३.२०२१.
- ४) आदिवासी विकास विभाग, नस्ती क्रमांक खाअयो-२०२०/ प्र.क्र.३७/का-३.

प्रस्तावना :-

राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांसमोर उद्भवलेला बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन त्यांना अनुदान स्वरूपात लाभ देण्याच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या दि.१२.०८.२०२० च्या बैठकीमध्ये खावटी अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये सन २०२०-२१ या वर्षात खावटी अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना प्रति कुटुंब एकूण रु.४०००/- इतक्या रक्कमेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी रु.२०००/- इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक/ डाक खात्यात थेट स्वरूपात तर रु.२०००/- इतक्या किंमतीच्या खाद्य वस्तु स्वरूपात लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत. यास अनुसरून प्रथम टप्प्यात थेट रोख स्वरूपात दयावयाच्या लाभाकरीता वित्त विभागाने संदर्भाधीन क्र.४ येथील नस्तीवर दर्शविलेल्या सहमतीस अनुसरून संदर्भ क्र.३ येथील शासन ज्ञापनान्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध बचतीमधून रु.२३१.०० कोटी इतका निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे. सदर थेट स्वरूपात द्यावयाच्या लाभाकरीताची रक्कम रु.२३१.०० कोटी इतका निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

खावटी अनुदान योजनेंतर्गत प्रति कुटुंब रु.२०००/- थेट रोख स्वरूपात द्यावयाच्या लाभाकरीता आदिवासी घटक कार्यक्रम - सन २०२०-२१ याखाली मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशीर्ष-२४२५-सहकार, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (११) खावटी अनुदान योजनेच्या लेखाशीर्ष २४२५ १४९३, ३३-अर्थसहाय्य खाली रु.२३१,००,००,०००/- (अक्षरी रूपये दोनशे एकतीस कोटी फक्त) इतका निधी नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना वितरीत व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी तातडीने आहरीत करून पात्र लाभार्थ्यांच्या बँक/डाक खात्यात ऑनलाईन प्रणालीमार्फत प्रति कुटुंब रु.२०००/- इतका लाभ देण्याची कार्यवाही करावी.

३. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करतांना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियमांचे पालन करून वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे कार्यवाही करण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.१६.०४.२०२० रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकिय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६२/व्यय-१४, दि.२४.०३.२०२१ अन्वये दर्शविलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०३२५१६५२४५५०२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र दि.औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.
२. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव.

३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक.
५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
६. महालेखापाल (लेखापरिक्षण) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.
७. उपसचिव / कक्ष अधिकारी (का-१२), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
९. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१०. वित्त विभाग (कार्यासन व्यय-१४ व अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई.
११. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
१२. निवड नस्ती (का-६).